

वित्त विभाग कार्यशाळा संपन्न - मुदतीत टीडीएस भरणे गरजेचे

आयकर कायदा 1961 अंतर्गत टीडीएस डिडेक्सन तसेच टीसीएस कलेक्शन च्या महत्वाच्या तरतूदी संदर्भात आज दिनांक 8 जानेवारी रोजी दु.ठीक 3 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद आवार येथे एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली . या कार्यशाळेत उषा गायकवाड (उपायुक्त आयकर) यांनी मार्गदर्शन केले.

: मुदतीत टीडीएस भरणे गरजेचे - उपायुक्त (आयकर) उषा गायकवाड यांचे प्रतिपादन

ठाणे दि ०८ जानेवारी २०१८ : केंद्र सरकारला प्रत्यक्ष करापासून मिळणाऱ्या करात टी.डी.एस चा वाटा मोठा असतो. त्यामुळे हा कर मुदतीत भरावयाची जबाबदारी प्रत्येक करदात्याची आहे असे प्रतिपादन ठाणे टी.डी.एस विभागाच्या उपायुक्त उषा गायकवाड यांनी केले. ठाणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक आयकर आयुक्त श्री.व्ही.के सिंह, आयकर अधिकारी मंजय कुमार उपस्थित होते.

यावेळी चर्चासत्रात मार्गदर्शन करताना वरील मान्यवर म्हणाले कि टी.डी.एस माध्यमातून जो कर गोळा केला जातो तो केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात येतो. हा कर मुदतीत भरण्याची जबाबदारी प्रत्येक टी.डी.एस कपात करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तीवर असते. जर टीडीएस केलेला कर मुदतीत सरकारी तिजोरीत भरला नाही तर संस्था अथवा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

गायकवाड म्हणाल्या की आता ऑनलाइन यंत्रणा सक्षम झाली असून तुम्ही काय व्यवहार केलात, त्यावर टीडीएस कपात केली की नाही याची माहिती ऑनलाइन पद्धतीने मिळणे सोपे झाले आहे. या उपक्रमाची माहिती स्थानिक यंत्रणाना कळावी यासाठी पंचायत समिती तसेच ग्रामसेवक,ग्रामपंचायत यांना पत्रक पाठवण्यात आली आहेत. अनेक वेळा लोक नियमित टॅक्स भरणा करतात, परंतू टॅक्स जमा होत नसल्याची तक्रारी येते तसेच अनेक जण योग्य पद्धतीने टॅक्स भरणा करत नाहीत त्यांना यासंदर्भात संपूर्ण माहिती आणि जाणीव करून देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त असल्याचे उप मुख्य लेखा व वित्तधिकारी मयूर हिंगाणे यांनी सांगितले.

ही कार्यशाळा आदर्श कुमार मोदी, आयकर आयुक्त (टीडीएस) पुणे, विद्यासागर आर.पाटील, अतिरिक्त आयुक्त (टीडीएस) ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, मुख्यलेखा व वित्त

